

**जाहीर सूचना**

याद्रीचे सूचना देण्यात येते की, आमचे अशील हे खालील नमूद परिसर, ज्याचा फ्लॅट क्र. १८३, बी-विंग, कल्पतरु स्पार्कल, एमआयजी सी.एच.एस. ग्रुप II लि., नाना धर्माधिकारी रोड, गांधी नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ ("फ्लॅट") च्यासह दोन कार पार्किंगच्या जागा ज्यांचा क्र. जीएस-८१ आणि जीएस-८२ सदर बिल्डिंगच्या तळमजल्यावर ("कार पार्किंग जागा") आणि एमआयजी सी.एच.एस. ग्रुप II लि. ("सोसायटी") द्वारे निर्मित शेअर्स, प्रत्येकी रु. ५०/- चे पूर्ण भरलेले दहा (१०) शेअर्स ज्यांचा विभिन्न क्र. २११ ते २१५ (दोन्ही समावेशक) आणि ६९१ ते ६९५ (दोन्ही समावेशक) जे समाविष्ट दिनांक ७ मार्च, २०१६ रोजीच्या शेअर प्रमाणपत्र क्र. ४३ मध्ये (एकत्रितरीत्या "शेअर्स") अधिक सविस्तररीत्या खाली दिलेल्या परिशिष्टात वर्णन केले असून (फ्लॅट, कार पार्किंग जागा आणि शेअर्स यांचा एकत्रितरीत्या "परिसर" असा उल्लेख) हा श्री. मुलाबी श्रीनिवास राव आणि २) श्रीम. सुजाता सुरेश पुथरन, दोन्ही ग्रीड आणि भारतीय रहिवासी, जे निवासी फ्लॅट क्र. १८३, बी विंग, कल्पतरु स्पार्कल, एमआयजी सी.एच.एस. ग्रुप II लि., नाना धर्माधिकारी रोड, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ येथे यांच्याकडून दवेदार २) श्रीम. विद्या पी. सुवर्णा, ३) डॉ. (श्रीम.) नलिनी राव, ३) श्रीम. प्रेम कल्याणपूर, ४) श्रीम. प्रतिभा उचिल, ५) श्री. प्रविण सालियन, ६) श्री. संजय सालियन यांच्या निश्चितीसह त्यांच्याकडून खेरीद करण्यास तयार आहेत.

**PUBLIC NOTICE**  
My client SMT. SUSHILABEN RAMANBHAI PATEL co-owner of Flat No. A/202, Second Floor, Shri Twinkle Star Co-Op. Hsg. Soc.Ltd., 100ft. Road, Off. Ambadi Road, Vasai Road (W) - 401 202, has applied to the society on 19.11.2015 to delete the name of S H R I RAMANBHAI A. PATEL her husband from the share certificate as her husband expired on 26.01.2009 in connection to this it is informed by this public notice that if any legal heirs, relatives or any other person who has interest in the said Flat Premises Should claim their rights of whatsoever nature within 15 days from the date of issue of this notice thereafter no claim of whatsoever nature will be valid and the share certificate will be transferred in her name as sole owner. (Share Certificate No. 18 numbered from 86 to 90)

**Public Notice**  
Smt. Shalaja Madhukar Kulkarni a Member of the Subodh Co-operative Housing Society Ltd., having address at 43, TPS VI Sadhana Bldg., 1st Road, Santacruz (W), Mumbai - 400 054 and holding Flat No 12, Sadhana in the building of the society, died on 30.04.2014 without making any nomination. The Society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society within a period of 15 Days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her / their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital / property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims / objections if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the secretary of the society between 10.00 am. to 5.00 pm. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

**परिशिष्ट**  
तो सर्व परिसर ज्याचा फ्लॅट क्र. १८३, मोजमापित १,०६४ चौरस फूट (चर्चई क्षेत्र), १८ वा मजला, बी-विंग, कल्पतरु स्पार्कल बिल्डिंग, येथे एमआयजी सी.एच.एस. ग्रुप II लि., नाना धर्माधिकारी रोड, गांधी नगर, वांद्रे (पूर्व), मुंबई - ४०००५१ च्यासह दोन कार पार्किंगच्या जागा ज्यांचा क्र. जीएस-८१ आणि जीएस-८२ सदर बिल्डिंगच्या तळमजल्यावर च्यासह प्रत्येकी रु. ५०/- चे पूर्ण भरलेले दहा (१०) शेअर्स ज्यांचा विभिन्न क्र. २११ ते २१५ (दोन्ही समावेशक) आणि ६९१ ते ६९५ (दोन्ही समावेशक) जे विधिसंस्थापित दिनांक ७ मार्च, २०१६ रोजीच्या शेअर प्रमाणपत्रा-अंतर्गत ज्या प्रमाणपत्राचा क्र. ४३ आहे.

**रजनी असोसिएट्स**  
वकील आणि सॉलिसिटर्स  
२०४-२०७, कृष्णा चॅम्बर्स,  
५९, न्यू मरिन लाईन्स,  
मुंबई ४०० ०२०.

**For and on behalf of**  
The Subodh Co-op Housing Society Ltd.  
Hon. Secretary

**Notice inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital / Property of the Society.**

Shri Rajesh Nambar, a Member of the IGNS Co-operative Housing Society Ltd, having its address at Service Office, IGNS CHS Ltd, Lodha Splendoria Complex, Ghodbunder Road, Bhayandarpada, Thane (W), 400617 and holding flat no. 1501 in the E wing of the building of the Society, died on 31st May 2015 without making any nomination. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objectors for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objectors are received within the period prescribed above, the Society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/objectors, if any received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provide under the bye-laws of the Society. A copy of the registered bye-laws of the Society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the Society with the Hon. Secretary of the Society between 09:30 am to 05:30 pm from Monday to Saturday, from the date of publication of this notice till the date of expiry of its period.

**This Notice is issued by Advocate Ravi S. Punjabi, A901, Videocon Tower A, Thakur Complex, Kandivli (E), Mumbai 400101 / Phone no.: 022 67470402. Mob: 98332 54389**  
Under Instructions and on behalf of the Hon. Secretary, IGNS Co-operative Housing Society Limited.  
**Place: Thane Date: 18-08-2016**

**जाहीर नोटीस**

तमाम लोकांस कळविण्यात येते की, मौजे नौपाडा, ठाणे येथील सिटी सर्व्हे नं. ८०, ८१, ११८, सर्व्हे नं. ३५/१ए, ३५/बी, ३६ १/१/१, या जमिनीवर बांधलेल्या शुभेच्छा को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड या नावाने जात असलेल्या सोसायटीच्या इमारतमधील दुसऱ्या मजल्यावरील ५८.५५ चौ.मीटर क्षेत्रफळाची सव्दनीका नं. २०५ (जिचा उल्लेख यापुढे सदर सव्दनीका असा करण्यात येईल) माझे पक्षकार सौ.अंजली सुरेश गुप्ते व सौ. पल्लवी कणिक यांचेकडून विकत घेवू इच्छित आहे.

तरी सदर सव्दनिकेबाबत कोणाचे कोणत्याही प्रकारचे हक्क, अधिकार, हितसंबंध अथवा खरेदी, गहाण, दान, बक्षीस, बोजा असल्यास निम्न स्वाक्षरीकार यांचे कडे हक्क अधिकाऱ्याच्या पुराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांचे आत लेखी कळवावे. अन्यथा अशी कोणतीही तरकारी न आल्यास सदर सव्दनिकेसंबंधी कोणाचीही काहीही तक्रार / हक्क नाही किंवा असल्यास तो हक्क सोडून देण्यात आला आहे असे समजून माझे पक्षकार व्यवहार पूर्ण करतील व मागाहून आलेल्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत.

आज दिनांक १७ ऑगस्ट २०१६ सौ. आरती पी. कुलकर्णी वकील  
ऑफीस - ५, मलबेरी, पांचपाखाडी, ठाणे (४) ४००६०२  
दूरध्वनि - ०२२ - २५४३८२३२  
मोबाईल - ९८२०६८३८४९

**जाहीर सूचना**

श्री. जयंतीलाल एस. व्होरा आणि श्रीमती वनिता जे. व्होरा (मयत) हे क्र. ७८८१ ते ७८८८ धारक शेअर प्रमाणपत्र क्र. १६८७ धारक बिल्डिंग क्र. ६, वॉ. डी, भडकमठमार्ग, मुंबई - ४०० ००८ नवजीवन को- ऑप. हाऊ. सोसा. लि., जे संयुक्त सभासद आहेत.

श्रीमती वनिता जे. व्होरा यांचे मुंबई येथे १८/०६/१९८९ रोजी निधन झाले. आता श्री. महेश जे. व्होरा (कै. श्रीमती वनिता आणि श्री. जयंतीलाल एस. व्होरा यांचा मुलगा) यांनी कै. श्रीमती वनिता जे. व्होरा यांचे शेअर/फ्लॅट/मिळकतीमधील मयत सभासदाचे संपूर्ण शेअर्स उपविधि क्र. ३५ अन्वये हस्तांतरणार्फत हस्तांतर आणि एमएससी अंक्ट. १९६० च्या उपविधि क्र. ३५ अन्वये हस्तांतरणार्फत सोसायटी/सोसायटीचे सविच यांचेकडे स.१०.०० ते सायं. ५.३० दरम्यान सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून तिचा कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

सभासदत्वाकरिता सदर अर्ज हा उपविधि क्र. ३५ अन्वये हस्तांतरणाच्या मागिने सोसायटीच्या कार्यालयात अर्जदारांद्वारे सादर करण्यात आला. अर्जदारांने सोसायटीच्या उपविधिमध्ये दिल्यानुसार मयत सभासद श्रीमती वनिता जे. व्होरा यांच्या सर्व कायदेशीर वारसांकडून ना हरकत आणि शपथपत्र सोसायटीला सादर केले आहे.

सोसायटी याद्रीचे सूचना देण्यात येते की, मुंबई येथे १८/०६/१९८९ रोजी निधन झाले. आता श्री. महेश जे. व्होरा (कै. श्रीमती वनिता आणि श्री. जयंतीलाल एस. व्होरा यांचा मुलगा) यांनी कै. श्रीमती वनिता जे. व्होरा यांचे शेअर/फ्लॅट/मिळकतीमधील मयत सभासदाचे संपूर्ण शेअर्स उपविधि क्र. ३५ अन्वये हस्तांतरणार्फत हस्तांतर आणि एमएससी अंक्ट. १९६० च्या उपविधि क्र. ३५ अन्वये हस्तांतरणार्फत सोसायटी/सोसायटीचे सविच यांचेकडे स.१०.०० ते सायं. ५.३० दरम्यान सदर सूचना प्रसिद्धीच्या तारखेपासून तिचा कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

**नवजीवन को- ऑप. हाऊसिंग सोसायटी. लि. च्या वतीने आणि करिता सही/- श्री. कल्पेश भिमानी स.महासचिव**

**सूचना**

जन्तच्या माहितीसाठी सूचना याद्रीचे देण्यात येते की, आमचे अशील श्री. हंसराज नरनास भाटिया, राहणार फ्लॅट क्र. १०, "बी" विंग, २ रा मजला, मड्याल मोरारजी बिल्डिंग, महाणा गांधी रोड, वाडकोण (पश्चिम), मुंबई-४०० ०८६ येथे हे येथील खालील जोडलेल्या परिशिष्टात अधिक विरोध: बॉगिलेच्या मिळकतीचे सहामलक आहेत. आमच्या अशिलांनी कळविले आहे की, सौ. रवीन्द्र रावजी भाटिया, सौ. निशाबेन योगेश भाटिया, श्री. चिंटर नरोत्तमदास भाटिया, श्री. मयूर नरोत्तमदास भाटिया आणि सौ. गिता मोहनदास आगर हे सदर मिळकतीचे सहामलक आणि अन्य सहामलक आहेत, ते तिच्या भाडेकरू आणि भोवदाटादारांकडून सदर मिळकतीच्या संदर्भात ही आणि अन्य थकबाकी वगळून करित आहेत, ते सदर इमारतीमधील फ्लॅट/कार्यालये/दुकानांच्या संदर्भातील कुळबहिवाट हस्तांतर करण्याचा प्रयत्न करित आहेत. त्या संदर्भात आमच्या अशिलांना अंधारात ठेवले आहे. आमच्या अशिलांनी सिटी सर्व्हे अधिकाऱ्या, मुंबई, मुंबई यांनी मंजूर केलेल्या दिनांक ११ एप्रिल, २०१६ रोजीच्या आदेशाविरोधात जमीन महसूल अधीक्षक, बांद्रा, मुंबई यांच्या कार्यालयात कायदेशीर प्रक्रिया आगोदरच सुरू केलेली आहे. आमचे अशील सदर मिळकत आणि तिच्या प्रत्येक भागाच्या संदर्भातील त्यांचे हक्क सुविधेत करणे आणि त्यांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी सदर सहामलकांच्या विरोधात दिवाणी वाद दाखल करणार आहोत.

अशिलांच्या सहाय्याद्वारे याद्रीचे कळविण्यात आणि ताकीद देण्यात येते की, त्यांनी आमच्या जन्तच्या लेखी सहायती प्राप्त केल्याशिवाय कुळबहिवाटचे हस्तांतर, भाड्याचे प्रदान, थकबाकी, र. किंवा कोणत्याही अन्य हेतूकरिता सदर मिळकत किंवा तिच्या कोणत्याही भागाच्या संदर्भात सदर सहामलक आणि अन्य सहामलक किंवा त्यांच्या वतीने कोणाही अन्य व्यक्तीची व्यवहार करू नये. कोणीही व्यक्ती/की तसे करित असल्यास सर्वस्वी खर्च आणि परिणाम असा त्याच्या/तिच्या/त्यांच्या जोखमीवर करावे आणि ते कोणत्याही बाबतीत आमच्या अशिलांवर बंधनकारक राहणार नाही.

**वरील उल्लेखित मिळकतीचे परिशिष्ट**  
मुंबई शहराच्या जिल्हा आणि बांदाच्या उपजिल्हा नोंदणीतील, मुंबई शहर आणि मुंबई उपनगराच्या जिल्हा आणि उपजिल्हा नोंदणीतील गाव वाडकोण, तालुका कुर्नाचा महाणा गांधी रोड, वाडकोण (पश्चिम), मुंबई - ४०० ०८६ येथे स्थित तिच्या तळमजल्यावरील १८ (अठरा)चौरस (दुसरे आणि २ (दोन) गॅजेट, तिच्या विंग "२" च्या हिस्श्या, प्रत्येक आणि तिसऱ्या मजल्यावरील ६ (साहा) निवासी निवास, तिच्या विंग "बी" या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील ६ (साहा) निवासी निवास, तिच्या विंग "डी" च्या पहिल्या मजल्यावरील २ (दोन) वाणिज्यिक कार्यालय युनिट समाविष्ट, "नरनास मोरारजी बिल्डिंग" - "मिशन शॉपिंग सेंटर" अशी सुध्दा ज्ञात म्हणजेच इमारतीसह सी.टी.एस. क्र. ३५६० ते ३५६७ धारक मोजमापित साधारण २०५० चौरस मीटर किंवा तत्सम जमिनीचे सर्व ते भाग आणि विभाग.  
सदर दिनांक १६ ऑगस्ट, २०१६.

सही/- महेश मेनन अंशु कं., श्री. हंसराज नरनास भाटिया करिता वकील, १०, १ ला मजला, ६४५, जे.एस.ए. रोड, सेट्रो थिएटरजवळ, धोबी तलाव, मुंबई - ४०० ००२ ईमेल: mcmcolat@hotmail.com

**PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given that our clients M/S. PALAN REALTY PVT. LTD. (Member of Gagangiri Group of Company) having its office at 303, Gagangiri Complex, 3rd Floor, Above Bharat Co-op. Bank (Mumbai) Limited, Near Ambedkar Garden, 18th Road, Chembur (East), Mumbai - 400 071 intends to develop/re-develop the property more particularly described in the Schedule hereunder written comprising of (i) an area admeasuring about 368.31 square meters, of which Mihagar Road Swapanarji Co-operative Housing Society Ltd. is the Lessee vide a Lease Deed dated 06th February, 2006 read with a Rectification Deed dated 19th September, 2006 (ii) buildings nos.2 and 3 which is owned by the Society vide a Sale Deed dated 07th February, 2006 read with the Rectification Deed dated 19th September, 2006, (iii) Tit Bit area admeasuring about 368.31 sq. mtrs. and RG area admeasuring 119.47 sq.mtrs which is seized and possessed by the said Society.

Any person having any claim/objecton against or in the said property onto any part, thereof by way of inheritance, share, sale, development, mortgage, transfer, lease, sub-lease, tenancy, sub-tenancy, lien, license, charge, trust, maintenance, judgment/decree, order, allotment, easement, gift, devise, bequest, exchange, possession, occupation, encumbrance, Agreement or otherwise howsoever are hereby required to make the same known in writing to the undersigned at its office at Shantidoot, Ground Floor, Subhash Road, Opposite Madras Ram Mandir, Vile Parle (East), Mumbai - 400 057 within 14 (fourteen) days from the date hereof with documentary proof in support of such claim/objecton, otherwise it will be deemed that there are no claims/objectons and/or that the same are waived/abandoned.

**THE SCHEDULE ABOVE REFERRED TO:**  
All that piece or parcel of leasehold land bearing Survey nos.94 and 96, City Survey no.1070 (part) admeasuring about 1001.11 square meters together with Tit bit area admeasuring 368.31 sq.mtrs. & RG area admeasuring 119.47 sq.mtrs. along with the ownership of building bearing nos.2 and 3 situated, lying and being at Mihagar Road, Mulund (East), Mumbai 400 081 within the Registration District and Sub District of Mumbai City and Mumbai Suburban and bounded as follows:  
On or towards the East: By Building no.22  
On or towards the West: By MHADA Boundary  
On or towards the North: By 9.15 meter Wide Road  
On or towards the South: By MHADA Boundary  
Dated this 18th day of August 2016  
For SAKLIKAR & ASSOCIATES,  
AMIT K. SAKLIKAR

**मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकरणान्त सर्वसाधारण मूळ नागरी न्यायाधिकारिता कर्णी योजना याकडून क्र. ४८२/२०१६ निर्देशासाठी कर्णी समन्य क्र.४०५५/२०१६ कर्णी अधिनियम १९५६ (१९५६ चा १) मधील प्रकरण; आणि कर्णी अधिनियम, १९५६ च्या कलम ३९१ ते ३९४ मधील प्रकरण; आणि कर्णी अधिनियम, १९५६ च्या अर्गत स्वयं चाललेली अगुन त्याच नोंदणीकृत कार्यालय, ए/जी-१, भाऊल हॉटेलिंग सिटी, शांतीनगर, साताळ (पश्चिम), मुंबई ४०००५२ येथे आहे. ... याचिकादार कर्णी याचिकेची सूचना**

परिणत कॉर्पोरेटिव्ह क्लस प्रायव्हेट लिमिटेड ("हस्तांतरणकर्ता कर्णी") यांचे फेअरसाईट हेल्पकेअर प्रायव्हेट लिमिटेड ("हस्तांतरित कर्णी") आणि त्यांचे प्रत्येकचे भागधारक, यांच्याविरुद्ध विलीनीकरणच्या याचक्या याचक्या फेअरसाईट हेल्पकेअर प्रायव्हेट लिमिटेड (जी ) कर्णी अधिनियम, १९५६ च्या अर्गत स्वयं चाललेली अगुन त्याच नोंदणीकृत कार्यालय, ए/जी-१, भाऊल हॉटेलिंग सिटी, शांतीनगर, साताळ (पश्चिम), मुंबई ४०००५२ येथे आहे. ... याचिकादार कर्णी याचिकेची सूचना परिणत कॉर्पोरेटिव्ह क्लस प्रायव्हेट लिमिटेड आणि त्यांचे प्रत्येकचे भागधारक विलीनीकरणच्या याचक्या मजुरीच्या आदेशासाठी याचिकादार कर्णी फेअरसाईट हेल्पकेअर प्रायव्हेट लिमिटेड यांनी कर्णी अधिनियम, १९५६ च्या कलम ३९१ ते ३९४ अर्गत दिनांक ५ जुलै २०१६ रोजी सादर केलेली याचिका या मा. न्यायालयामध्ये दिनांक ५ ऑगस्ट २०१६ रोजी दाखल करून घेण्यात आली होती आणि ती कर्णी प्रकरण हाताळण्याचा मा. न्यायाधिकारामार्फत मुनाबगीसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ११:०० वाजता किंवा त्यानंतर लवकरच ठेवण्यात आली आहे. कोणत्याही व्यक्तीला सदर कर्णी याचिकेचा विरोध कायद्याच्या अंतर्गतून त्यांनी याचिकादार यांचे अधिकार याचक्याकडे त्यांच्या वर उठवण्याची, त्यांनी किंवा त्यांच्या अधिकार्यांनी स्वाक्षरी केलेली सूचना याचिकेच्या मुनाबगीच्या तारखेपर्यंत कर्णी करत २ दिवस आधी पाठवावी व त्यांसवगत निराशांनी पारदर्शनी किंवा प्रतिस्पर्धांनी प्रत सादर करावी. कोणत्याही व्यक्तीस कर्णी याचिका याचिकेची प्रत ही असल्यास त्यासाठी विहित शुल्क भरल्यास ती याचिकादार यांच्या अधिकार्यांद्वारे उपलब्ध करणव्यात येईल. दिनांक: १८ ऑगस्ट २०१६

म. राजेश शाह अॅड कर्णीकारिता याचिकादार यांचे अधिकाऱे १६, आंशुपट्टल विल्डिंग, ३० नवीनदाम मायस रोड, फ्लेमिंग फाऊंटन, मुंबई ४००००१

**जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड**

हाद्वारे सूचना देण्यात येत आहे की जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या ("कंपनी") सदस्यांची २० बी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") बुधवार, १४ सप्टेंबर २०१६ रोजी भाग्ये दु. ३:०० वाजता मंगळवारी ऑडिटोरियम, हॉटेल संसाधना, लोलावती हॉस्पिटलजवळ, केसी मार्ग, बांद्रा रेलवेमेशन प्लायओव्हर, बांद्रा (पश्चिम), मुंबई - ४०००१०, महाराष्ट्र, येथे एजीएमच्या सूचनेमध्ये विस्ताराने दिलेल्या कामकाजासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. कंपनीने, एजीएमची सूचना असलेला वार्षिक अहवाल आणि व्यवहार कंपनी अधिनियम, २०१३, कलम १०२ अन्वये स्पष्टीकरणालाक निवेदनाची पाठवणी २० ऑगस्ट २०१६ रोजी पूर्ण केली आहे. एजीएमच्या सूचना आणि २०१६ सनोच्या वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक पद्धती, ज्यांचे ईमेल आयडीज कंपनीकडे/ डिजिटल/फॉर्मेटिड/स) कडे नोंदविलेले आहेत त्या पाठविल्यात आल्या आहेत. उक्त अहवालाच्या फॉर्मेट प्रत सदर सर्वदरव्यांना अनुषंगे पढतांने त्यांच्या नोंदणीकृत पर्यवेक्षक पाठविल्यात आल्या आहेत. हा अहवाल व www.gmgrp.in हा कंपनीच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे तसेच एजीएमची सूचना आणि स्पष्टीकरणालाक निवेदन कार्ही कॅम्प्युटरशेअर प्रत्येक लिमिटेड द्वारेच्या evoting.karvy.com वर वेबसाईटवरही उपलब्ध आहे.

कंपनी अधिनियम, २०१३ कलम १०८, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) दुरुस्ती नियम, २०१५ चा नियम २० आणि सिव्हीटिजिटीज अॅक्ट एक्सेच्यूटिव्ह बोर्ड ऑफ डायरेक्टा (सुचीबद्धात बंधने आणि प्रत्येकवेळी आवश्यक), २०१५ (सेबी एलओडीआर) चे नियमन ४४ यासह वाचून घ्या अन्वये सदरव्यांना एजीएमच्या सूचनेत दिलेल्या सर्व उपायांवर, कार्ही कॅम्प्युटरशेअर प्रायव्हेट लिमिटेड ("आरटीए") द्वारेने पुढीलच्या इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीचा वापर करून एजीएमच्या स्थानांसाठी अन्य स्थानांमध्ये ("रिमोट ई-व्होटिंग") त्यांचे मत देण्याची सुविधा उपलब्धता आलेली आहे आणि अशा मतदानाने कामकाज केले जाऊ शकते. रिमोट ई-व्होटिंग कालावधी ११ सप्टेंबर २०१६ रोजी भाग्ये स. ९:०० ला सुरू होते आणि १३ सप्टेंबर २०१६ रोजी भाग्ये सायं. ५:०० वाजता संपले (दोन्ही दिवस समाविष्ट). कट-ऑफ दिनांकाला मध्याह्न ०७ सप्टेंबर २०१६ रोजी भौतिक किंवा रिमोट स्वरूपाने कंपनीचे शेअर्स धारण करणारे कंपनीचे सदस्य त्यांचे मत इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा उक्त एजीएममध्ये देऊ शकता. एकदा एखादा उपलब्ध सदस्याने मत दिले की ते त्याला नंतर बदलता येणार नाही. रिमोट ई-व्होटिंग मॉड्यूल १३ सप्टेंबर २०१६ रोजी भाग्ये सायं. ५:०० वाजतापर्यंत मतदानासाठी निष्क्रिय केले जाईल. सदरव्यांचे मतदानाचे हक्क त्यांनी दिनांक ०७ सप्टेंबर २०१६ रोजी कंपनीच्या मरणा केलेल्या भागाभंगविलेव्ये घ्यायला केलेल्या सभाभागाच्या प्रमाणान्त असतील. कट-ऑफ दिनांकाला कंपनीची सदस्य असलेली कोणतीही व्यक्ती इलेक्ट्रॉनिक पद्धतीने किंवा उक्त एजीएममध्ये, एजीएमच्या सूचनेत दिलेल्या सर्व उपायांवर मत देण्यास पात्र आहे.

मतदानिकेद्वारे तसेच ई-व्होटिंगद्वारे मतदान करण्याची सुविधा एजीएममध्येही उपलब्ध असेल आणि ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे अक्सेस मत दिलेले नसेल ते त्यांचा हक्क एजीएममध्ये बजावू शकतात. ज्या सदस्यांनी एजीएमची रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत दिलेले असेल त्यांना एजीएमच्या उपस्थित राहता येईल व त्यांना पुन्हा मतदान करायला देणार नाही. ज्या व्यक्तीने एजीएममध्ये पाठवणीनंतर शेअर्स संपादित केले असतील आणि जी कट-ऑफ दिनांकाला शेअर्स धारण केलेले असल्याने उपलब्ध असेल ती evoting@karvy.com विनेती पाठवून लॉग-इन आणवडी आणि पारसवई निष्क्रिय करेल.

कंपनी अधिनियम, २०१३ कलम ११ आणि सेबी एलओडीआर नियमन ४२ अन्वये पुढे सूचना देण्यात येत आहे की कंपनीची सदस्य नोंदणी आणि शेअर हस्तांतरण दुरुस्ते कुवणार दि. ०७ सप्टेंबर २०१६ ते कुवणार दि. १४ सप्टेंबर २०१६ (दोन्ही दिवस समाविष्ट) वर खालील सूचना व त्यादरम्यान कोणत्याही शेअर हस्तांतरणाची नोंद होणार नाही. ज्या व्यक्तीचे नाव सदस्य नोंदणीमध्ये किंवा डिजिटल/टिजनी राखलेल्या एमआयबी मालक नोंदणीमध्ये कट-ऑफ दिनांकाला असलेल तिच्याविरुद्ध रिमोट ई-व्होटिंगद्वारे तसेच एजीएममध्ये मतदान करण्याच्या हक्क असेल. रिमोट ई-व्होटिंगची संपादित सविस्तर सूचनांसाठी कुम्या एजीएम सूचना पहा. ई-व्होटिंग संदर्भात काही प्रश्ना किंवा तक्रारी असतील तर सदस्यांनी श्री. एच. वी. राजू, डीजीएम, कार्ही कॅम्प्युटरशेअर प्रायव्हेट लिमिटेड द्वारेच्या +९१ ४० ६७१६ ११९९ हा दूरध्वनी क्रमांकांवर किंवा ई-मेल: einward.ris@karvy.com वर संयक्त साधावा.

एजीएममध्ये उपस्थित राहण्याचा आणि मतदान करण्याचा हक्क असलेल्या व्यक्तीला एजीएम/तिच्या एवजी प्रतिस्पर्धी निष्कृति करण्याचा हक्क आहे आणि प्रतिस्पर्धी कर्णी/बी सदस्य असावे आवश्यक नाही. प्रतिस्पर्धी कर्णीकडून उठण्यासाठी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात सभा सुरू होण्यासाठी निष्कृति केलेली ४ टक्के आसू, ज्या त्यानंतर नव्हे, प्राप्त होणे आवश्यक राहते. हीलत उपक्रमांना पाठवून देण्यासाठी, ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्र नोंदविलेले नाहीत त्यांना त्यांचे ई-मेल पत्र, त्यांच्या इलेक्ट्रॉनिक धारणासंदर्भात त्यांच्या डिजिटल/फॉर्मेटिड/स) नोंदणीकृत विनेती आहे. ज्या सदस्यांनी भौतिक स्वरूपाने शेअर्स धारण केलेले आहेत त्यांनी कंपनीच्या (www.gmgrp.in) हा वेबसाईटवर उपलब्ध असलेले फॉर्म भरून त्यांचे ई-मेल पत्र नोंदवावे आणि ते कर्णी कॅम्प्युटरशेअर प्रायव्हेट लिमिटेड (आरटीए), कार्ही सेलेनियम टॉवर बी, फ्लॉट ३१-३२, गांधीबोवडी, फायनान्शियल डिस्ट्रिक्ट, नानामगडुवा, हैदराबाद - ५०००३२ द्वारेच्याकडे पाठवावेत अशी त्यांना विनेती आहे.

संचालक मंडळाच्या आदेशाने जीएमआर इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड करिता सही/- सचिव: नवी दिवडी दिनांक: २१ ऑगस्ट, २०१६ कंपनी सेक्रेटरी आणि कर्मचाल्याचे अधिकारी

**GRAVITY (INDIA) LIMITED**  
CIN: L17110MH1987PLC042899  
Registered Office:- Gala No 131, Sanjay Bldg No 5, Mittal Indst Estate, Andheri (W), Mumbai 400 059. Telephone No. 022-66949715, Fax No. 022-28595429 Email: gravityindia27@gmail.com, Website: www.gravityindia.net  
**NOTICE**  
Pursuant to Regulation 47 read with Regulation 30 of the SEBI (Listing obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015, notice is hereby given that the Company has schedule its 04<sup>th</sup> Meeting of the Board of Directors of the Financial Year 2016-17 to be held on Friday, 26<sup>th</sup> Day of August 2016, at 5:00 p.m. at the registered office of the Company at Gala No 131, Sanjay Bldg No 5, Mittal Industrial Estate, Andheri (W), Mumbai 400 059.  
The said notice can be accessed on the Company's website at www.gravityindia.net and may also be accessed on the website of the Stock Exchange at www.bseindia.com.  
**For Gravity (India) Limited**  
Sd/-  
**Shri Rasiklal D. Thakkar**  
Chairman and Managing Director  
Place: Mumbai Date: August 18, 2016

**PUBLIC NOTICE**

NOTICE is given to the general public at large that we, Sai Kripa Co-operative Housing Society Ltd. situate at "Radhika", Plot No. 34, Dadar, Naigaon, Mumbai 400014, in the Extra-Ordinary General Meeting held on 11-08-2016 at Flat No. 11 of the Society Building "Radhika", unanimously, members presented therein, have, once again, confirmed the termination/cancellation of the Development Agreement dated 12-06-2007. Power of Attorneys and also all the documents, papers, writings and consent/NOC, etc. signed or executed with M/s. Darshan Constructions, a proprietary concern of Kamal Hirji Shah (HUF), ("said developer") in respect of the redevelopment of our building "Radhika". We have also decided that the Society will proceed with redevelopment of the building "Radhika" with any other developer's except M/s. Darshan Constructions or any of his associate, sister or group concerns. We have also taken on record the termination/cancellation of Tenancy Agreements, Power of Attorneys, paper writings and any other consent/NOC, etc., as the case may be, of our 5 (five) members with the said developer as per their notice's. These developments have already been communicated to the said developer by our letter dated 19-07-2016. Earlier also 6 (six) members had terminated / cancelled all Agreements including Tenancy Agreements / Writings, etc. signed / executed with the developer, including withdrawal of consent / NOC for the development agreement and Power of Attorneys and 1 (one) Mr. Deepak Maheshwari who had not signed the development agreement had also cancelled / terminated all agreements / writings/ etc. signed executed if any with the developer, including withdrawal of consent / NOC and Power of Attorney thereof for the development agreement. Now 12 (Twelve) members out of 16 (sixteen) have terminated / cancelled all Agreements including Tenancy Agreements / Writings, etc. signed / executed if any with M/s. Darshan Constructions, including withdrawal of consent / NOC for the Development Agreement dated 12th June 2007 and Power of Attorneys thereof. Therefore, if any persons/and/or any member of our society and/or said developer and/or any person claiming through the said developer, act upon the said Development Agreement, said Power of Attorneys, Tenancy Agreements and etc. then the same shall be illegal, bad-in-law and not binding upon us and our members, in any manner, whatsoever and are committing criminal offences and for which, we shall take appropriate legal actions at the cost and risk of such person/s. Mumbai, dated this 18-8-2016.

For Sai Kripa Co-operative Housing Society Ltd.  
Sd/- Chairman Sd/- Secretary

**ANJANI PORTLAND CEMENT LIMITED**  
CIN:L26942MH1983PLC265166  
RegdOffice: 306-A,The Capital, 3 rd Floor, Plot no C.70, G Block, BandraKurla Complex, Bandra East,